

१०० बिंदु नामावलीतील क्रमांक ३२ वी जागा
अंधासाठी ठेवण्यात.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

क्रमांक:-सतआरव्ही-१०८९/२३२०/सतआर-३६/२६-अ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक:- २० जुलै, १९८९.

पहा:- [१] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-सतआरव्ही-
१०८९/३३५३/१६-अ, दिनांक १०.९.१९८९,

[२] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-बीसीसी-
१०५२/इसीआर-जे, दिनांक १९.९.१९८९.

शासन परिपत्रक:-

अध. बाधीर आणि शिवाय मुक्त आणि अस्थिरांग विहित व्यक्तींना शासन
सेवेत वर्ग-३ व वर्ग-४ च्या मढावर नियुक्तीसाठी जी प्रत्येकी १ टक्का पदे राखून
ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार नेमणूक करण्यासाठी शासन निर्णय, सामान्य
प्रशासन विभाग क्रमांक -सतआरव्ही-१०८९/३२०३/१६-अ, दिनांक १०.९.१९८९
प्रमाणे १०० बिंदु नामावली विहित केलेली आहे. त्यात ३४ वे पद अंधासाठी,
६५ वे पद मुक्त आणि शिवाय इमिड आणि १०० वे पद अस्थिरांग विहित व्यक्तीसाठी
राखून ठेवण्यात आलेले आहे. ही पदे जर अनुसूचित जाती, अनुसूचित असामी, माजी
सैनिक इत्यादींसाठी आरक्षित असल्यास पुढील निबंध रिक्त पद शारोरिकदृष्ट्या
अपंगासाठी राखून ठेवण्यात यावे असे स्पष्ट केलेले आहे. तथापि असे दिसून आले
आहे की, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-बीसीसी-१०५२/
इसीआर-जे, दिनांक १९.९.१९८९ नुसार मागासवर्गीयांसाठी परिशिष्ट ५ मध्ये
विहित केलेल्या १०० बिंदु नामावलीनुसार ३४ वे पद इतर मागासवर्गीयांसाठी
विहित केलेले आहे. तर परिशिष्ट ५(अ) मधील १०० बिंदु नामावलीनुसार ३४ वे
पद इतर मागासवर्गीयांसाठी व ३५ वे पद अनुसूचित जातीसाठी विहित केले
आहे. त्यामुळे परिशिष्ट ५(अ) मधील १०० बिंदु नामावलीनुसार ३५ वे पद सुध्दा
निबंध रिक्त नाही. इतर सर्व परिस्थितींचा विचार करून आता असे स्पष्ट
करण्यात आले की, उपरोक्त दिनांक १०.९.१९८९ च्या आज्ञानुसार ३४ वे पद जे
अंधासाठी विहित केलेले आहे त्याऐवजी ज्यामुळे अंधासाठी ३२ वे पद विहित